RAMGOPAL POLYTEX LIMITED



Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel: + 91-22-61396800, 22834838, Fax: + 91-22-22851085

Website: www.ramgopalpolytex.com / E-mail: rplcompliance@ramgopalpolytex.com

CIN: L17110MH1981PLC024145

RG

Date: January 25, 2024

To,

BSE Limited.

P. J. Tower, Dalal Street, Mumbai - 400001

SCRIP CODE: 514223

To,

The Calcutta Stock Exchange Association Ltd.

7, Lyons Range, Murgighata, Dalhousie, Calcutta - 700 001

SCRIP CODE: 10028131

Subject: Newspaper Publication for Financial Results

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding publication of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023, published in The Financial Express (in English) and Pratahkal (in Marathi) on January 25, 2024, are enclosed.

We request you to take the above information on record.

Thanking you

Yours faithfully,
For Ramgopal Polytex Limited

Manorama Yadav
Company Secretary and
Compliance Officer
(ICSI Membership No: A36619)

Encl: as above

Corporate Identification Number: L51109WB1982PLC035011 Registered Office: Poddar Point, 113 Park Street, Block B, 10th Floor, Kolkata, West Bengal 700016. Contact Number: +033-22299697/ 22299538/ 40675050/ 22268993; Website: www.phtradinglimited.com; Email Address: phtradinglimited@gmail.com

Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') of PH Trading Limited ('PHTRADING' or 'Target Company') on the Open Offer made by Mr. Vanama Naveen Kumar ('Acquirer 1') and Mr. Vanama Sudhakar ('Acquirer 2') to the Shareholders of the Target Company under Regulation 26(7) ofthe Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations').

1.	Date	Wednesday, January 24, 2024
2.	Name of the Target Company	PH Trading Limited
3.	Details of the Offer pertaining to the Target Company	This Offer is being made by Mr. Vanama Naveen Kumar ('Acquirer 1') a Mr. Vanama Sudhakar ('Acquirer 2') pursuant to the provisions of Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, for acquisition of upto 1,23,340 (One Lakh Twenty-Three Thousand Three Hundred Forty Only) equity share Rs. 10/- each representing 25.70% of the Voting Share Capital of the Tan Company, at a price of ₹50.00 (Rupees Fifty Only) per Equity Share, payable in ca
4.	Name of the Acquirer and PAC	Mr. Vanama Naveen Kumar (Acquirer 1) and Mr. Vanama Sudhakar (Acquirer 2) There is no person acting in concert with the Acquirers for this Offer
5.	Name of the Manager to the Offer	Bonanza Portfolio Limited CIN: U65991DL1993PLC052280 Bonanza House, Plot No. M-2, Cama Industrial Estate, Walbhat Road, Bel The Hub, Goregaon (East), Mumbai - 400 063
6.	Members of the Committee of Independent Directors	
7.	IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship), if any	 a) IDC members are Independent and Non-Executive Directors on the Board the Target Company. b) None of the IDC members holds equity sharesin the Target Company. c) None of the IDC members holds any contract or relationship with the Target Company at present.
8.	Trading in the Equity Shares/ other securities of the Target Company by IDC Members	None of the IDC members have traded in any Equity Shares/ other securities the Target Company during a period of 12 months prior to the date of Pu Announcement till the date of this recommendation
9.	IDC Member's relationship with the Acquirer (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship)	None of the IDC members has any relationship with the Acquirers at presen
10.	Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirer by IDC Members	NIL.
11.	Recommendation on the Offer, as to whether the Offer, is or is not, fair, and reasonable	The IDC members have perused the (a) Public Announcement dated October 2023; (b) Detailed Public Statement dated October 30, 2023 which was publis on October 31, 2023 in the newspapers;(c) Draft Letter of Offer dated Novem 07, 2023 and (d) Letter of Offer dated January 13, 2024; issued by the Mana on behalf of the Acquirers (collectively referred as "Offer Documents"). The IDC members believe that Offer is fair and reasonable, in accordance the provisions of SEBI (SAST) Regulations.
12.	Summary of Reasons of Recommendation	Based on the review of the Offer Documents, the IDC members is of the opin that the Offer Price of ₹50.00 per equity shares, offered by the Acquirers is in with the regulation prescribed by SEBI under the SEBI (SAST) Regulations prima facie appears to be justified. The Committee considered the following fa a) The equity shares of the Company are infrequently traded on BSE Lim within the meaning of Regulation 2(1)(j) of SEBI (SAST) Regulations; b) The Fair Value of the equity shares of the Target Company, as arrived Mr. Rushabh Doshi, IBBI Registered Valuer vide his certificate dated Octo 23, 2023, is Rs. 46.15 per equity share;
		prescribed under Regulations 8(1) and 8(2) of the SEBI (SAST) Regulations 8(1) and 8(2) of the SEBI (SAST) Regulation Keeping in view of the above fact, the IDC members are of the opinion to the Offer Price of ₹50.00 (Rupees Fifty Only) payable in cash per Equation Share to the Shareholders of the Target Company for this Offer is fair a
13.	Details of Independent Advisors, if any	prescribed under Regulations 8(1) and 8(2) of the SEBI (SAST) Regulations 8(1) and 8(2) of the SEBI (SAST) Regulation Keeping in view of the above fact, the IDC members are of the opinion to the Offer Price of ₹50.00 (Rupees Fifty Only) payable in cash per Equipment to the Shareholders of the Target Company for this Offer is fair a reasonable. However, the Shareholders should independently evaluate
3.	Details of Independent Advisors, if any Disclosure of Voting Pattern of the meeting in which the open offer proposal was discussed Any other matter to be highlighted	

Arka Fincap Limited

Regd. Office: 2504, 2505, 2506, 25th Floor, One Lodha Place, Lodha World Towers, Senapati Bapat Maro. Lower Parel, Mumbai- 400013, India

Tel: +91 22 40471000 CIN: U65993MH2018PLC308329 Website: www.arkafincap.com E-mail: arkasecretarialandcompliance@arkaholdings.com

required to be disclosed by the Target Company under SEBI (SAST) Regulations.

Particulars

15 Debenture Redemption Reserve

17 Interest Service Coverage Ratio

16 Debt Service Coverage Ratio

Place: Mumbai

Sr.

Date: January 24, 2024

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023 (7 in Lakhs)

Quarter ended

81.4	, armoniars				EXCES 6170			
No.		31 December 2023	30 September 2023	31 December 2022	31 December 2023	31 December 2022	31 March 2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	14,681.82	12,670.39	9,689.18	40,154,45	25,800.47	37,066.31	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,745.16	2,550.41	2,287.77	8,523.39	6,614.55	8,280.47	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	656.07	2,550.41	2,287.77	5,434.30	6,614.55	8,280.47	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	469.70	1,885.22	1,844,64	4,001.37	4,913.53	6,136.46	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	469.70	1,885.22	1,844.64	4,001.37	4,913.53	6,133.71	
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	92,872.81	92,872.81	88,402.23	92,872.81	88,402.23	88,402.23	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	21,843.28	21,322.04	15,178.58	21,843.28	15,178.58	16,450.73	
8	Securities Premium Account	5,860.66	5,860.66	4,631.25	5,860.66	4,631.25	4,631.25	
9	Net worth	1,13,104.61	1,13,083.30	1,01,732.36	1,13,104.61	1,01,732.36	1,03,303.99	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	3,68,478.08	3,15,368.49	2,45,625.48	3,68,478.08	2,45,625.48	3,11,581.85	
11	Outstanding Redeemable Preference share	-	-			-		
12	Debt Equity Ratio	3.26 : 1	2.79:1	2.41 : 1	3.26 : 1	2,41 - 1	3.02 : 1	
13	Earning per share (In ₹) (Not Annualised):							
	(a) Basic (Not Annualised)	0.05	0.21	0.21	0.44	0.58	0.72	
	(b) Diluted (Not Annualised)	0.05	0.20	0.21	0.43	0.58	0.71	
14	Capital Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	

The above is an extract of detailed format of unaudited financial results for the nine months ended 31 December 2023 filed with BSE Limited ("BSE" under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015 read with SEBI Operational Circular no. SEBI HO/DDHS/DDHS Div1/P/CIR/2022/0000000103 dated 29 July 2022. The full format of the unaudited financial results are available on the website of the Company at www.arkafincap.com and on the website of the BSE at www.bseindia.com

refer note if

refer note (g)

refer note (g)

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the website of BSE at www.bseindia.com

The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standard ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time. During the quarter ended 31 December 2023, the Company has made provision of ₹3,089,09 lakh against its investments in Alternate Investment

Funds (AIFs) as per RBI circular RBI/2023-24/90 DOR:STR.REC.58/21.04.048/2023-24 dated December 19, 2023.

(i) Net worth/ Equity = Equity Share Capital + Other Equity - Deferred Tax Assets - Intangible assets'(ii) Paid up Debt Capital/ Outstanding Debt = Debt Securities + Borrowings (other than debt securities)

Arka Fincap Limited ("the Company") being a Non-Banking Financial Company is not required to create Debenture Redemption Reserves in terms of Rule 18 of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

The Company being a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India, these ratios are not applicable The above financial results of the Company for the nine months ended 31 December 2023 have been reviewed and recommended by the Audit

Committee and subsequently approved by the Board of Directors, at their respective meeting held on 23 January 2024. Disclosures in accordance with Regulations 52(4) read with 52(8) of SEBI LODR:

Sr.	Particulars		Quarter ended	V	Nine Mon	Year Ended	
No.		31 December 2023	30 September 2023	31 December 2022	31 December 2023	31 December 2022	31 March 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
(a)	Debt-equity ratio'	3.26:1	2.79:1	2.41:1	3.26 : 1	241:1	3.02 : 1
(b)	Debt service coverage ratio ²	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(c)	Interest service coverage ratio ²	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(d)	Outstanding redeemable preference shares (quantity and value)	NI	Nil	Nil	Nil	NI	Nil
(e)	Capital redemption reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(f):	Debenture redemption reserve ³	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(g)	Net worth*	1,13,104.61	1,13,083.30	1,01,732.36	1,13,104.61	1,01,732.36	1.03,303.99
(h)	Net profit after tax	469.70	1,885.22	1,844.64	4,001.37	4,913.53	6,136.46
60	Earning per share (In ₹)	3575 8215.1	September 1	***************************************			
	(a) Basic (Not Annualised)	0.05	0.21	0.21	0.44	0.58	0.72
	(b) Diluted (Not Annualised)	0.05	0.20	0.21	0.43	0.58	0.71
0	Current ratio ^s	1.14:1	1.19:1	1.26 : 1	1.14:1	1.26 : 1	1.29:1
(k)	Long term debt to working capital*	8.32 : 1	6.23:1	4.47:1	8.32 : 1	4.47:1	4.25 : 1
(0)	Bad debts to Account receivable ratio	0.32%	0.31%	0.00%	0.32%	0.00%	0.01%
(m)	Current liability ratio	0.47:1	0.45 : 1	0.47:1	0.47 : 1	0.47 : 1	0.45 : 1
(n)	Total debts to total assets*	0.77:1	0.75 : 1	0.71:1	0.77:1	0.71:1	0.76 : 1
(0)	Debtors turnover ^e	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(p)	Inventory turnover®	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(q)	Operating margin (%)*	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(r)	Net profit margin (%)*	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
(5)	Gross NPA (%)	0.21%	0.19%	0.00%	0.21%	0.00%	0.01%
(1)	Net NPA (%)	0.05%	0.05%	0.00%	0.05%	0.00%	NII
(u)	Capital adequacy ratio (CRAR)	25.61%	27.59%	29,75%	25.61%	29.75%	25.48%
(v)	There is no material deviation in the use of proceeds from the issue of Non-Convertible Debentures.						

Place: Mumbai

Date: 23 January 2024

financialexp.epapr.in

(2) The Company being a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India, these ratios are not applicable

(3) The Company being a Non-Banking Financial Company is not required to create Debenture Redemption Reserve in terms of Rule 18 of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

(4) Net worth/ Equity = Equity Share Capital + Other Equity - Deferred Tax Assets - Intangible assets

(5) Current ratio = Current assets / Current liabilities. (6) (a) Long term debt = debt repayable after 12 months.(b) working capital = current assets - current liability

(7) Current Liability Ratio = Current Liabilities / Total Liabilities.

(8) Total debt = Total Liabilities (9) The Company is not a manufacturing and trading Company hence, Debtors turnover ratio, Inventory turnover ratio, Operating margin, Net profit margin. are not applicable to it.

For and on behalf of the Board of Directors of Arka Fincap Limited Vimal Bhandari

Executive Vice Chairman and CEO

DIN: 00001318

Indian Overseas Bank

Information Technology Department Central Office: 763, Anna Salai, Chennai-600002 Indian Overseas bank (IOB) invites bids for the following:

GOVERNMENT E-MARKET PORTAL-SUPPLY, INSTALLATION, INTEGRATION, **COMMISSIONING, MAINTENANCE AND** SUPPORT FOR FEATURE PHONE AND VOICE BASED SOLUTION IN UPI.

BID NO: GEM/2024/B/4510858 DATED: 19.01.2024 The Above GEM Tender document is also available and can be downloaded from the following websites www.iob.in & www.gem.gov.in

For Tender details and future amendments, if any, keep referring to the following website www.gem.gov.in

6 Paid up Equity Share Capital

Earnings Per Share (of Rs.10/- each)

Basic and diluted (not annualised)

E-Auction

Sale of Burnt Sponge Iron, Motors, D.G. Set, Compressors, Roller Bearing etc. on behalf of M/s. MSP Metallics Ltd; JHARSUGUDA

Online Auction on 6th February 2024

For details contact Swarup - 9163166805 swaruph@synise.com

RAMGOPAL POLYTEX LIMITED

CIN: L17110MH1981PLC024145 Website: www.ramoopalpolytex.com Email: rplcompliance@ramgopalpolytex.com, Tel: 022 61396800 Fax: 022 22851085 REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1,2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, Thane - 421302 CORP. OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023

(Rs. In Lakhs, except per share dat						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022	Nine Months ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	153.53	48.80	996.31	541.36	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	(68.81)	(28.83)	(138.92)	(111.95)	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(68.81)	(28.83)	(138.92)	(111.95)	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(68.81)	(28.83)	(138.92)	(111.94)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) & Other Comprehensive Income (after Tax)]	(68.62)	(28.65)	(131.38)	(110.07)	

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31/12/2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.ramgopalpolytex.com.

1,439.63

(0.48)

1,439.63

(0.20)

Quarter Ended

For and on behalf of the Board of Directors of Ramgopal Polytex Limited SANJAY JATIA

1,439.63

(0.96)

1,439.63

(0.77)

Year

Nine Month

Anil Kumar Bagri

Place: Mumbai Chairman & Managing Director (DIN: 00913405) Date: 24th January, 2024

OASIS SECURITIES LIMITED

CIN No: L51900MH1986PLC041499 Regd. Office: Raja Bahadur Compound, Bldg. No. 5, 43 Tamarind Lane. Mumbai - 400 001

Tel.No: 022-40463500 Website: www.oasiscaps.com Email: admin@oasiscaps.com Extract of the Standalone Unaudited results for the Quarter ended December 31, 2023 STANDALONE RESULTS: (Rs. In Lacs except EPS

Ended Ended **Particulars** as at as at as at as at 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.03.2023 31.12.2023 Unaudited Unaudited **Audited** Unaudited Unaudited 120.7 Total Income from Operations (Net) 95.3 (61.98)281.52 99.86 Net Profit(/(Loss) before tax 60.90 66.06 (112.45)188.32 11.76 Net Profit(/(Loss) after tax 60.90 66.06 (158.34)188.32 (41.68)Total Comprehensive Income after Tax (33.55)Paid up equity share capital (Face value of Rs. 10/-each) 185.00 185.00 185.00 185.00 185.00 Reserves excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year 947.62 Earning Per Share (EPS) (of Rs.10/-each -not annualised): (8.56)(a) Basic 3.29 3.57 10.18 (2.25)3.57 (8.56)(2.25)(b) Diluted 3.29 10.18 Notes :

For and on behalf of

PH Trading Limited

Ajay Suresh Yadav

(Chairman of IDC)

Year Ended

Committee of Independent Directors

Nine Months Ended

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held of January 24,2024 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation

33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website:www.oasiscaps.com The Company is an NBFC and has only one segment

Previous year/period figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

For Oasis Securities Ltd Sd/-

Place: Mumbai Date: 24.01.2024

Managing Director DIN: 00014338

ARIS INTERNATIONAL LIMITED Corporate Identification Number: L29130MH1995PLC249667

Registered Office: 129, B Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072 Contact Number: +022-42153479; Website: www.arisinternational.in; Email Address: arisinternationalltd@gmail.com

Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') of ARIS INTERNATIONAL LIMITED ('AIL' or 'Target Company') on the Open Offer made by BRCCA Services Private Limited ('Acquirer') along with Mr. Chanakya Chirag Agarwal ('PAC') to the Shareholders of the Target Company under Regulation 26(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations'). Wednesday, January 24, 2024

1.	Date	vvednesday, January 24, 2024
2.	Name of the Target Company	Aris International Limited
3.	Details of the Offer pertaining to the Target Company	This Offer is being made by BRCCA Services Private Limited ('Acquirer') along with Mr. Chanakya Chirag Agarwal ('PAC') pursuant to the provisions of Regulations 3 (1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, for acquisition of upto 3,90,000 (Three Lakh Ninety Thousand) equity shares of Rs. 10/- each representing 26.00% of the Voting Share Capital of the Target Company, at a price of ₹20.00 (Rupees Twenty Only) per Equity Share, payable in cash.
4.	Name of the Acquirer and PAC with the Acquirer	BRCCA Services Private Limited (Acquirer) Mr. Chanakya Chirag Agarwal (PAC)
5.	Name of the Manager to the Offer CIN: U65991DL1993PLC052280	Bonanza Portfolio Limited Bonanza House, Plot No. M-2, Cama Industrial Estate, Walbhat Road, Behind The Hub, Goregaon (East), Mumbai - 400 063
6.	Members of the Committee of Independent Directors	Mr. Avinash Tiwari, Chairman Mrs. Sanghamitra Sarangi, Member
7.	IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship), if any	 a) IDC members are Independent and Non-Executive Directors on the Board of the Target Company. b) None of the IDC members holdsequity shares in the Target Company. c) None of the IDC members holds any contract or relationship with the Target Company at present.
8.	Trading in the Equity Shares/ other securities of the Target Company by IDC Members	None of the IDC members have traded in any Equity Shares/ other securities of the Target Company during a period of 12 months prior to the date of Public Announcement till the date of this recommendation
9.	IDC Member's relationship with the Acquirer (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship)	None of the IDC members has any relationship with the Acquirers at present.
10.	Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirer by IDC Members	NIL.
11.	Recommendation on the Offer, as to whether the Offer, is or is not, fair, and reasonable	The IDC members have perused the (a) Public Announcement dated Tuesday, October 17, 2023; (b) Detailed Public Statement dated Monday, October 23, 2023 which was published on Wednesday, October 25, 2023 in the newspapers;(c) Draft Letter of Offer dated Wednesday, November 01, 2023 and (d) Letter of Offer dated Saturday, January 13, 2024; issued by the Manager on behalf of the Acquire and PAC; (collectively referred as "Offer Documents"). The IDC members believe that Offer is fair and reasonable, in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations.
12.	Summary of Reasons of Recommendation	Based on the review of the Offer Documents, the IDC members is of the opinior that the Offer Price of ₹20.00 per equity shares, offered by the Acquirer along with PAC is in line with the regulation prescribed by SEBI under the SEBI (SAST Regulations and prima facie appears to be justified. The Committee considered the following facts: a) The equity shares of the Company are infrequently traded on BSE Limited within the meaning of Regulation 2(1)(j) of SEBI (SAST) Regulations; b) The Fair Value of the equity shares of the Target Company, as arrived by Mr. Rushabh Doshi, IBBI Registered Valuer vide his certificate dated Octobe 17, 2023, is Rs. 3.05 per equity share; c) The Offer Price of ₹20.00 per equity shares is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8(1) and 8(2) of the SEBI (SAST) Regulations. Keeping in view of the above fact, the IDC members are of the opinion that the Offer Price of ₹20.00 (Rupees Twenty Only) payable in cash per Equity Share to the Shareholders of the Target Company for this Offer is fair and reasonable. However, the Shareholders should independently evaluate the
		Offer and take informed decision on the matter.

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true, correct, and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under SEBI (SAST) Regulations.

13. Details of Independent Advisors, if any

15. Any other matter to be highlighted

Place: Mumbai

Date: January 24, 2024

14. Disclosure of Voting Pattern of the meeting

in which the open offer proposal was discussed

For and on behalf of **Committee of Independent Directors Aris International Limited** Avinash Tiwari (Chairman of IDC)

The recommendations were unanimously approved by the members of the IDC

PUBLIC NOTICE

Notice of loss of shares of Procter & Gamble Health Limited Regd Off P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E). Mumbai, Maharashtra, 400009

Notice is hereby given that the following share certificates have been reported lost/misplaced and the company intends to issue duplicate certificates in lieu thereof in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such

claim with the company at it registered office within 15 days hereof Name of holder: Induben Shantanu Desai, Darshan Shantanu Desai & Shantanu Nanubhai Desai Folio no.: 1000313

No of shares: 250 Certificate number: 208612 to 208613, 311197 to 311199 Distinctive number: 6615166 to 6615265, 9498616 to 9498765 Face value: 10/-Name of holder: Induben Shantanu Desai,

Folio no.: 1000319

No of shares: 185 Certificate number: 208616 to 208617, 311194 to 311196 Distinctive number: 6615339 to 6615413, 9498506 to 9498615 Face value: 1/-

Darshan Shantanu Desai & Shantanu Nanubhai Desai

Place: Mumbai Date: 25th January 2024 Darshan Shantanu Desai

NOTICE FOR SALE OF ASSETS UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 Unimetal Castings Limited (In Liquidation)

Date & Time of E-Auction: Thursday, 22 February 2024 2 P.M. to 4 P.M. Liquidator: IP Pankaj Sham Joshi, 9 Sudarsan CHS, Mahant Road, Vile Parle East, Mumbai-400057

NOTICE is hereby given to the public in general that as per Regulation 33 (1) read with Regulation 12 (3) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, the below mentioned properties of Unimetal Castings imited (In Liquidation) are being sold through online E-Auction process-

Land & Building along with Plant & Machinery, at Parvati Co-operative Industrial Estate, Sangli Road, Village Yadrav, Ichalkaranji, Kolhapur 416415, For details visit web link: shorturl.at/CDU59. Plot No.3F,16F,17F Sector F, Plot No. 16E Sector E, Plot No. 82, 83, 84 & 85, Sector F

Plant & Machinery, For details visit web link: shorturl.at/ijzJY Reserve Price :- Rs.1,82,25,000, EMD:-Rs.18,22,500 Note: In case both the above lots have successful bids then preference will be given to successful bidder of Lot-1 (Land & Building with Plant &

Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 as amended, are as given below: Date of submission of eligibility documents by prospective bidder (14 days from date of publication of sale notice): - On or Before 08.02.2024

qualified bidder):- Date: From 10.02.2024 to 16.02.2024 Time: 11 a.m. to 5 p.m. Address: Sector-E (Unit II)- Plot No 16, Sector-F (Unit III) Plot No 82 to 85 & Plot No. 3F, 16F, 17F, Parvati Co-operative Industrial Estate, Sangli Road,

Date and time of E-Auction:-Date:-22.02.2024,. Time: 2 p.m. to 4 p.m. For inspection of assets on or before the designated date for inspection, please contact the undersigned at mobile: +91 9820436268 and/or email ID: pioshi.ip@gmail.com. For detailed terms and conditions of E-Auction Sale refer Tender Documents available on https://www.banke.auctions.com.or

support@bankeauctions.com. Pankaj Sham Joshi, Liquidator Date:- 25.01.2024 Unimetal Castings Limited (In Liquidation) Place:- Mumbai

Reg. No. IBBI/IPA-002/IP-N00507/2017-2018/11556 AFA No. AA2/11556/02/131124/203003 valid upto 13.11.2024 **NEIL INDUSTRIES LIMITED**

CIN: L51109WB1983PLC036091

(All amounts in Rs. Lakhs except earnings per share data

Corresponding :

0.24

R/o: 88B, (Ground Floor), Lake View Road, Kolkata-700029 Corporate Office: 14/113, Civil Lines, 402-403, Kan Chambers, Kanpur-208001 E- Mail: neilil@rediffmail.com, neilindustrieslimited@gmail.com Mob: Corp Office: +91 8953338815, website: www.neil.co.in **EXTRACT FROM THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

PARTICULARS

ended on ended on months ended 31-Dec-2023 31-Mar-2023 in the previous year on 31- Dec-2022 (Audited) (Un-audited) (Un-audited) 1. Total Income from Operations 299.57 77.07 80.93 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary 69.15 243.99 65.42 items #) B. Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extra 69.15 243.99 65.42 ordinary items #) Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items #) 49.90 185.18 46.42 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 185.18 Comprehensive Income (after tax)] 49.90 46.42 6. Equity Share Capital 1,955.32 1,955.32 1,955.32 Reserves (excluding Revaluation 3,687.51 3,533.25 3,486.50 Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 0.26 0.95 0.24

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Un- Audited Financial Results filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Un- Audited Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e., www.bseindia.com and also available on the Company's website www.neil.co.in

0.26

2. The above Quarterly Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on January 23, 2024. For Neil Industries Limited

Arvind Kumar Mittal (Managing Director)

0.95

Place: Kanpur

2. Diluted

NOTES:

Date: January 23, 2024 DIN: 02010445

Swadeshi Industries & Leasing Limited 117, V. Mall Thakur Complex, Kandivali East Mumbai 400 101 Email: compliance@swadeshiglobal.com, Web: swadeshiglobal.com

Extract of Unaudited Financial Results for the 3rd quarter ended on December 31, 2023 **Particulars** ended Year ended 31.12.2023 31.12.2023 31.12.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited Total Income from Operations 2.80 Net Profit / (Loss) for the period before Tax 0.91 2.80 0.53 0.91 Net Profit / (Loss) for the period after Tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income 0.91 2.80 (after tax)] 1,081.80 1,081.80 1,081.80 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the (282.34)(282.34) (282.34)Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -1. Basic: 0.01 0.03 0.03 0.00 2. Diluted: 0.01

NOTE:

1 The Unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on Monday 24th Jan, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

The aforesaid unaudited financial results for the guarter and nine month ended 31st December, 2023 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

The Company is primarly engaged in the 'Textile Business' business and all other activites revolving around the same. As such there is no other separate reportable segment as defined by IND AS 108 - "Operating Segment".

The figures for the previous period have been regrouped, rearranged and reclassified, wherever necessary. By order of the Board of Directors For Swadeshi Industries & Leasing Ltd Gaurav Jain

Date: 24th January, 2024

Place : Mumbai

Managing Director

DIN: 06794973

Lot No. Brief Description of Assets Reserve Price:-Rs.3,89,28,600, EMD:-Rs.38,92,860

Machinery) and not to successful bidder for Lot 2 (only Plant & Machinery) The timelines for the e-auction process as per the Insolvency and

Date of declaration of qualified bidder: - 09.02.2024 Date and time for inspection of assets (7 days from date of declaration of

Village Yadrav, Ichalkarangi, Kolhapur-416415. Last date for submission of EMD :- On or before 19.02.2024 by 5 P.M.

email me at pjoshi.ip@gmail.com. For further clarifications about E-Auction of assets please contact Mr. Hareesh Gowda +91 9594597555 Email:

क्षयरोग नियंत्रण कामगिरीत नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाने मानांकित

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात व्दितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. या कार्याची दखल घेत राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यालयामार्फत नवी मंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम समुहाचा यशदा, पुणे येथे सहसंचालक, आरोग्य सेवा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. क्षयरोग अर्थात टिबी कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांची ८० विभागांत विभागणी करण्यात आली असून सन २०२३ मध्ये केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर आढाव्यात नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने केलेल्या कामाबद्दल संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कामाबद्दल व्दितिय क्रमांकाचे पारितोषिक देवन गौरविण्यात आले. केंद्र शासनाच्या सेंट्रल टीबी डिव्हिजन, नवी दिल्ली यांनी देखील नमुंमपाच्या कामाची दखल घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा.श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम नमुंमपा कार्यक्षेत्रात २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ सार्वजनिक रुग्णालये व २ माता बाल रुग्णालयामार्फत उपक्रम राबविले. तसेच सन २०२३ मध्ये नमुंमपा अंतर्गत सर्व खाजगी प्रयोगशाळा, तपासणी केंद्र, रुग्णालये व एक्स रे तपासणी केंद्रांशी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Shya Sagar Co-operative Housing societ nas decided to transfer all that propert being Flat No.3, A-wing, Ground Floo Shyam Sagar Co-operative Housin society, Virat Nagar, area admeasuring 465 Sq. Ft., (Built up area) constructed on land bearing situated at Village Virar, on Plot No. 238 and 239 out of Survey No. 402-A. Virat Nagar Virar(W), Tal- Vasai, Dist.-Palgha (Hereinafter for the sake of brevit referred to as "Said Flat"). presentl standing in the name of Lat Prabhunath Satvanaravan Pandev an Mr. Nileshkumar Prabhunath Pandey both as 50% share holder each in th name of Mr. Nileshkumar Prabhunat Pandev. All persons having any clair on or to the said flat by way of Sale Exchange, Mortgage, Gift, Trust Inheritance, Possession, Lease, Lien Fasement or otherwise howsoever ar hereby required to make the sam known in writing to the undersigned a her office at Saraswati Bhuvan, Opp Bhau Saheb Vartak Hall, Virar (West) Tal - Vasai, Dist - Thane, within 14 days from the date of publication hereo otherwise the Transfer Procedure will be completed without reference to suc claim and the same, if any, will b DARSHANA A. TRIPATHI

जाहीर सूचना

Place : Vasa

Date: 25.01.2024

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, फ्लॅट क. १००७, १० वा मजला, सी विंग, बिल्डींग डिम्स २ धिरज ड्रिम्स बिल्डींग क्र. २ को–ऑपरेटिव्ह हाऊसिं सोसायटी लिमिटेड, एल. बी. एस. मार्ग, भांडुप (पश्चिम) मुंबई ४०० ०७८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित). विक्रीचे करार दि. २८.१२.२००६ अंतर्गत नोंदणीकृ उप-निबंधक हमी यांचे कार्यालय कुर्ला येथील अनु क्र. बीडीआर-१४/८१५५/२००६ अंतर्गत विहित अटी शर्तींवर विचारविनीमय करण्याकरिता सदर श्री. शिवमोह शुक्ला यांना सदर फ्लॅटचे हस्तांतरण व अभिहस्तांक १. श्री. कुणाल रमेशकुमार पांचाळ व २. श्री. रमेशकुमा एम. पांचाळ यांना करण्यात येत आहे.

. दिवंगत रमेशकुमार एम. पांचाळ यांच मृत्यू दि. १६.०४.२०२१ रोजी झाला त्यांच्या मार्ग श्रीम. मणीबेन मोहनलाल पांचाळ (आई) श्रीम. रांजणबेन रमेशकुमार पांचाळ (विधवा) ३. श्रीम. बीना महेष पांचाळ (विवाहपूर्वी : बीना रमेशकुमा पांचाळ (विवाहित मुलगी), ४. श्रीम. लीना प्रदिप पांचाळ (विवाहपूर्वी : लीना रमेशकमार पांचाळ) (विवाहित मुलगी व ५. श्री. कुणाल रमेशकुमार पांचाळ (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. नंतर नोंदणीकृत रिलीज करार १. श्रीम. मणीबेन मोहनला

पांचाळ २. श्रीम. रांजणबेन रमेशकमार पांचाळ ३. श्रीम. बीना महेष पांचाळ (लग्नापूर्वी : बीना रमेशकुमा पांचाळ) ४. श्रीम. लीना प्रदिप पांचाळ (लग्नापर्वी : लीन रमेशकुमार पांचाळ) यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे हक धिकार व शेअर व हितसंबंध श्री. कुणाल रमेशकुम क्र. कुर्ला-४/९०५/२०२४ दि. १२.०१.२०२४ अंतर्गत केले. आता श्री. कुणाल रमेशकुमार पांचाळ हे सदर फ्लॅटर्न

सर्व बँक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती, बिल्डर्स, सोसायटीज आदी यांना यादारे सचित करण्यात येते की. माझे अशील व मला वा त्यांचे काऊन्सेल यांना कोणतेही दावे असल्या तसेच दावे, आक्षेप काही असल्यास वा कोणाही व्यक्तीस अर्ज मालमनेमध्ये हकः अधिकार हितसंबंध असल्यार तसेच रिलीज/ कायदेशीर वारस आदी काही असल्यार त्यांनी सदर प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत योग

पराव्यांसह सचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे गहिर

धरले जाणार नाहीत दि. २५.०१.२०२४

वासिम जमशेर शेर वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्ती करणेकरिता सहकार्य प्राप्त करुन घेतले. क्षयरोगाचे निर्मुलन करणेकरिता शासिकय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इत्यादींनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस कळविणे

आवश्यक आहे. नमुंमपा, खाजगी



E-TENDER NOTICE

Tenders are invited from eligible bidders for Annual contract for the AMC repairing of Computer, Printer, UPS & Peripheral and printer cartridge refilling under Palghar Division, Palghar Circle (Tender No. SE/PLG/TECH/AMC 23-24/T-18) for the amount of Rs. 10 Lakhs Sale period of Tende (Online only):- 25.01.2024 to 01.02.2024. Submission due date (Online Only): 01.02.2024 up to 12.00 hrs. For detail please visit company's Website https://etender.mahadiscom.in/ eatApp/ Superintending Engineer

MSEDCL Palghar Small Circle

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

सीआयएन : L17110MH1981PLC024145 वेबसाइट : <u>www.ramgopalpolytex.com</u>

इं-मेल : rplcompliance@ramgopalpolytex.com दूर. क्र. : ०२२-६४,१६८०० फॅक्स क्र. : ०२२-२२८५९०८५ नोंदणीकृत कार्यालय : ग्रीनटेक्स क्लीअस्पि हाउस, बी-१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, ठाणे – ४२१ ३०२. कॉप्सेट कार्यालय : ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्री प्रेस जरनल मार्ग, निरान पाईंट, मुंबई – ४०० ०२१. दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ. क्र.	तपशील	तिमाही अखोर ३१.१२.२०२३	तिमाही अखोर ३१.१२.२०२२	नऊ महिने अखोर ३१.१२.२०२३	नऊ महिने अखेर ३१.१२.२०२२
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५३.५३	٥٥.১٧	९९६.३१	५४१.३६
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(६८.८१)	(२८.८३)	(१३८.९२)	(१११.९५)
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(६८.८१)	(२८.८३)	(१३८.९२)	(१११.९५)
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/ वा असामान्य बाबीपश्चात)	(६८.८१)	(२८.८३)	(१३८.९२)	(१११.९४)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कत्पश्चात) नफा/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कत्पश्चात) समाविष्ट)	(६८.६२)	(२८.६५)	(१३१.३८)	(११०.०७)
ξ.	प्रदानित समभाग भांडवल	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३
૭.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. १०/– प्रत्येकी)				
	मूलभूत व सौम्यीकृत (वार्षिकरित्या नाही)	(১४.०)	(0.20)	(०.९६)	(७७.७)

दीप : १. वरील विवरण हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या स्टॉक एक्सचेंजसह दि. ३१.१२.२०२३ अखोर तिमाही व नऊ महिने अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>www.ramgopalpolytex.com</u> वर उपलब्ध आहे रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड यांच्या मंडळाचे संचालक यांच्याकरिता व त्यांच्या वतीन

सही/-विकाण : मुंबई दिनांक : २४ जानेवारी, २०२४ संजय जादिय

*	
MAHAGENCO Maharashtra State Power Generation Co. Ltd.	
	Ī

NOTICE INVITING e-TENDER

mariaras	ntra State Power Generation Co.	Litt.		
Sr. No.	Tender No.	Tender Details	Estimate Amount Rs.	EMD in Rs.
1	3000045161	Work of Managing Guest House at Ghatghar HPS for two years.	48,81,880,05/-	52,318.00/-

Tender Cost: Rs. 1180/-

Contact Person: Superintending Engineer, RENEWABLE ENERGY CIRCLE, Eklahare, Nashik. Tel. No. 0253 2810185 / 2810485 Fax no. 0253-2810486

For further details visit our Web site: https://eprocurement.mahagenco.in

- All interested vendors are requested to register to our web site for e-tender: https://eprocurement.mahagenco.in
- Actual quantum of work is to be accessed by the bidder before submitting the tender documents. Superintending Engineer, REC Nashik

ROHA HOUSING

रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

कार्यालय : युनिट क्र. १११७ व १११८, ११ वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर सेक्टर १६. नॉयडा. उत्तर प्रदेश २०१ ३०१

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)

ज्याअधी, अधोहस्ताक्षरीत रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे आरएचएफपीएल म्हणून संदर्भित) यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता जेजेटी हाऊस, ए४४/४५, रोड क्र. २, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ येथील सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) व प्राप्त अधिकारान्वये सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत नियम ३ सहवाचन अंतर्गत कर्जदार (खालील निर्देशित नाव व पत्ता) सदर रक्कम व त्यावरील व्याज मंजूर दराने रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृत तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता त्यावरील पुढील व्याज व प्रासंगिक प्रभार यांच्यासह मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार योंनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप–अनुच्छेद (४) अंतर्गत सहवाचन त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **प्रत्यक्ष** ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रभारांतर्गत रक्कम व त्यावरील व्याज व अन्य प्रभार मागणी सूचनेच्या तारखेपासुन सूचनेच्या तारखेपासुन रकमेच्या अधीन असतील

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

अनु. क्र.	कर्जदार/ सह-कर्जदार यांचे नाव व कर्ज खाते क्र./ शाखा	मालमत्तेचे विवरण	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दनांक		
٧.	एलएएन : एचएलकेवायएनसीएससीपी आर००००५००४७०/ शाखा : कल्याण १. अमर राजकुमार वैश्य, २. संजू अमरचंद वैश्य पत्ता : फ्लॉट क्र. ४०४, ४ था मजला, ए विंग, बिल्डींग क्र. बी, साई कॉम्प्लेक्स सम र्थ नगर नांदिवली, ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०६.	सर्व तो स्थावर मालमत्तेचा भाग, हक्क व भूखंड असलेला फ्लॅट क्र. ४०४, चौंथा मजला, अविभाजीत रोअर, योग्य रोअर जिमन व सर्व अंतर्गत व बाह्य हक्क यांच्यासह जागा/ कॅम्पस म्हणून ज्ञात फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ए विंग, बिल्डींग क्र. बी, साई कॉम्प्लेक्स समर्थ नगर नांदिवली, ठाणे महाराष्ट्र ४२१ ३०६ भारत येथील रहिवासी वापराकरिता गैर-रोतजिमनीवरील बांधकामित.	०५.१२.२०२२ रु. ४,२७,९०३/-	१९.०१.२०२४		
दिकाण : टाणे, महाराष्ट्र सही/- पाधिकत अधिकारी.						

दि. १९.०१.२०२४

रोहा हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड



बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

(स्थापना : १९३५) नोंदणीकृत मुख्य कार्यालय : झेन जी. रंगुनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मद अली रोड, मुंबई ४०० ००३. र. क. : ०२२-२३४२५९६१-६४/०२२-२३११४८० खाते उर्वीत चोंकणी मिस्ड कॉल : ९५१२००४४८

स्थावर मालमत्तेची लिलाव विक्री

जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर खालील मालमत्तेच्या खारेदीकरिता सार्वजनिक/ इच्छुक बोलीदार यांच्याकडून मोहोरबंद प्रस्ताव/ निविदा मागवीत आहेत जी आता सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेत १३(४) अनुसार **बॉम्बे मर्कटाईल को -ऑपरेटिव्ह बॅक लिमिटेडचे** प्राधिकृत

स्थावर मालमत्तेचे	राखीव मूल्य	इसारा रक्कम	मालमत्तेची	निविदा/ प्रस्ताव	निविदा	प्रतिभूत धनको	कर्जदार/	थकित कर्ज रक्कम
विवरण			चाचणी	सादरीकरणाची तारीखा व	उघडण्याची	यांचे नाव व	गहाणवटदार	
				वेळ व ठिकाण	तारीखा व वेळ	पत्ता	यांचे नाव	
फ्लॅट क्र. ११, २ रा	₹.	₹.	१२.०२.२०२४	बॉम्बे मर्कंटाईल	दि.	बॉम्बे मर्कटाईल	मे. मालवा	२४.०४.२०२३
मजला, नसिर सीएचएस	१,६०,००,०००.००	१६,००,०००/-	रोजी ११.००	को-ऑप. बँक लि. ७८, म	१५.०२.२०२४	को-ऑप. बँक	ट्रेडर्स	अनुसार रु.
लि.,			ते ४.००	ोह. अली रोड,	रोजी ४.०० वा.	लि., मुख्य	श्री. मोह.	२,२७,७७,११७.००
दिपमाला बिल्डींग,				मुंबई ४०० ००३ येथे		कार्यालय ७८,	रईस खान	पुढील व्याज
३ रा रोड, खार (पश्चिम)				दि. १४.०२.२०२४ रोजी		मोह. अली रोड,	मोह. सईद	दि. २५.०४.२०२३
मुंबई ४०० ०५२				४.०० पर्यंत प्राधिकृत		मुंबई ४०० ००३.		पासून पुढील प्रदान
(मोजमापित ६०० चौ.				अधिकारी यांना मोहोरबंद				होईपर्यंत.
फर नार्रा थेनाइन्स्				चितिहा / प्रस्तात माह्य क्याते				

- १. खरेदीदार यांनी स्टॅम्प ड्युटी, नोंदणीकरण प्रभार, हस्तांतरण प्रभार, किरकोळ खर्च सर्व वैधानिक थकबाकी कर व दर व आउटगोईंग दोन्ही विद्यमान व पुढील मालमत्तेच्या संबंधात सर्व खर्च जमा करावे.
- २. प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे कोणतेही कारण न देता विक्री पुष्टी वा निविदा उघडण्याची तारीख पुढे ढकलणे व/वा सर्व निविदा रद्द करण्याचा अधिकार राखून आहे.
- ३. गहाणवटदार/ कर्जदार प्रस्तावित बोलीदार/ प्रस्तावकर्ता यांना सोबत आणावे व दि. १५.०२.२०२४ रोजी ४.०० वा. प्रस्ताव उघडण्याच्या वेळी उपस्थित राहावे. ४. बोलीदार/ प्रस्तावकर्ता यांनी मालमत्तेची पडताळणी करावी व तसेच जे इच्छुक असल्यास हक्क करारांची पडताळणी करावी.
- ५. यशस्वी बोलीदार/ प्रस्तावकर्ता यांनी तात्काळ बोली रक्कमेच्या १०% रक्कम जमा करावी, १५% बोली रक्कम पुढील दिवशी व उर्वरित ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत
- ६. यशस्वी बोलीदार यांनी खात्री करावी की, त्यांचे स्वत:चे सोसेंस विक्री अंतर्गत मालमत्तेच्या संबंधात कोणतेही प्रभार, धारणाधिकार, अडथळे, मालमत्ता कर यांकरिता जबाबदार असतील व यशस्वी बोलीदार यांची सदर स्थावर मालमत्ता यांचे कोणतेही थकबाकी/ अडथळे यांची माहिती प्राप्त करावी.
- ७. अडथळे जर काही असल्यास यशस्वी खारेदीदार यांच्याद्वारे सर्व सोसायटीच्या वैधानिक थकबाकींचे प्रदान करावे. ८. यशस्वी बोलीदार/ प्रस्तावकर्ता यांनी तात्काळ बोली रक्कमेच्या ७५% रक्कम जमा करावी १५ दिवसांच्या आत बोली रक्कम पुढील दिवशी आत जमा करावी.
- ९. निविदा जर राखीव मुल्याच्या खालील असल्यास त्यावर विचार केला जाणार नाही.
- १०. टीडीएस लागू १% प्रस्ताव बोली मूल्य विक्री मूल्याच्या यशस्वी बोलीदार यांच्याद्वारे रक्कम स्थावर मालमत्तेच्या संबंधात आहे. ११. जर विक्री संबंधात कोणतीही चौंकशी असल्यास तुम्ही प्राधिकृत अधिकारी श्री. अमिरूद्दीन पन्हाळकर ८६८९९३९९९९, श्री. अबुझार रिझवी यांना मो. क्र. ९७६८८८६४०१ वर व श्री. जाविद पटेल
- सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना : सदर सूचना कर्जदार / हमीदार / गहाणवटदार यांना देण्यात येते की, सरफैसी कायदा, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील कर्ज प्राप्त केले आहे व वरील निर्देशित तारखेस प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्याकरिता
- आम जनतेस मोहोरबंद निविदा मागवीत आहेत व ती सूचना पूर्णत: वैध आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, लिलाव विक्रीकरिता तारखेपूर्वी वरील निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे अन्यथा मालमतेची विक्री व उर्वरित थकबाकी जर काही असल्यास तुमच्याकडून व्याज व मुल्यासह वसूल करण्यात येईल

द्धि. २४.०१.२०२४

ठिकाण : मुंबई

जाविद पटेल प्राधिकृत अधिकारी बॉम्बे मर्कटाईल को-ऑप. बँक लि.

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या कामगिरीमध्ये सातत्य

संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे । राखण्याकरिता तसेच नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरी समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नमुंमपाच्या राष्ट्रीय खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे

MAHAVITARAN

E-TENDER NOTICE

e-bid offers are invited from eligible bidder for following works:,

Tender No.	Name of Work	Tender Amt	EMD Amt in ₹	Tender form fees including GST in ₹	Sale Period	
CE/BNDUZ/ T-14/2023-24	SUPPLY OF VARIOUS RATINGS LT HRC FUSE LINKS (250Amp, 315 Amp, 400 Amp, 630 Amp) & FUSE BASE (400 Amp & 630 A) FOR THANE URBAN CIRCLE UNDER BHANDUP URBAN ZONE	₹ 94.45 Lakhs	₹ 94452/-	₹ 5900/-	23.01.2024 to 01.02.2024 up to 14.00hr	
CE/BNDUZ/ T-15/2023-24	SUPPLY OF VARIOUS RATINGS LT HRC FUSE LINKS (250Amp, 315 Amp, 400 Amp, 630 Amp) & FUSE BASE (400 Amp & 630 A) FOR VASHI CIRCLE UNDER BHANDUP URBAN ZONE	₹ 95.73 Lakhs	₹ 95725/-	₹ 5900/-	23.01.2024 to 01.02.2024 up to 14.00hr	
he a tender decument is being available on our website www mahadiscom in/a Tender/atender Contact person						

tender document is being available on our website <u>www.mahadiscom.in/eTender/etender</u> Contact person Exe. Engineer(I) Tel. No. 8879625111, MSEDC Ltd, Bhandup Urban Zone "Vidyut", L.B.S Marg, Bhandup(w) Mumbai-78.E-mail-<u>cebhandup1@gmail.com</u>.

CHIEF ENGINEER (BUZ)

पश्चिम रेल्वे

साहित्य व्यवस्थापन विभाग विविध साहित्यांचा पुरवठा

ई-प्रॉक्युअरमेंट निविदा सूचना क्र. S/05/2024 Date 22.01.2024

١	अनु.	बाबींचे संक्षिप्त विवरण	मात्रा	टी.ओ.डी.				
١	क्र.							
١	39	हिताची टीएम टाईप एचएस–१५२५०ए सेट करिता सिलींड्रिकल रोलर बीअरिंगचा सेट	३१२ सेट	०६ फेब्रुवारी, २०२४				
١	४०	मेटालिक थ्रेडेडकरिता सिलींग साहित्य (सिलींग कॉर्ड)	३१८८ संख्या	०९ फेब्रुवारी, २०२४				
١	४१	ॲक्सल ड्राईव्ह (एसएएन) व ॲक्सल गीअर बॉक्सकरिता ल्युब्रीकेटिंग ऑईल	१७०१० लीटर	०९ फेब्रुवारी २०२४				
١	४२	ट्रॅक मॅग्नेट कम्प्लीट	१०२ सेट	१३ फेब्रुवारी, २०२४				
١	83	बीओएक्सएनएचएल वॅगनकरिता डुअर वे स्टिफनिंग क्रॉस बार कम्प्लीट (वेल्डेड असेंबली)	७२० संख्या	१४ फेब्रुवारी, २०२४				
١	88	एसएमपीएस आधारित आयपीएस	३८ सेट	१६ फेब्रुवारी, २०२४				
١	४५	लोड सेन्सींग डिव्हाईसकरिता होस पाईप असेंबली	२६०१ संख्या	१६ फेब्रुवारी, २०२४				
١		रिन्हर्स लिलाव						
١	ş	आयजीबीटी आधारित संयुक्त कन्वर्टरचा पुरवठा, प्रतिष्ठापन व क्रियान्वयन	१० संख्या	१७ फेब्रुवारी, २०२४				
١	8	४८ ऑप्टीक फायबर केबल	९९२ केएम	१९ फेब्रुवारी, २०२४				
١	शुद्धिपत्रक							
-1	5/04/2024 ded 16/01/2024 and 15/01/2024 and 15/01/2							

निविदा सूचना क्र. m S/04/2024~dtd~16.01.2024 अनु. क्र. ३४ करिता मात्रा ४८१० संख्या अशी वाचावी.

विस्तत सचना इरठे, खरेदी निर्बंध व विस्तृत निविदा अटी यांकरिता कृपया वेबसाइट <u>www.ireps.gov.in</u> व <u>www.wr.</u> indianrailways.gov.in ला भेट द्यावी प्रमुखा मुख्य साहित्य व्यवस्थापक यांच्याकरिता 1077

आम्हाता ताङ्गक कराः 📑 facebook.com/WesternRly • आम्हाता फॉलो कराः 🔀 twitter.com/WesternRly



TENDER NOTICE

e-Tender are invited from eligible Registered contractors/ Agencies for following works. Estimated Tender EMD (0.5%

Sr.No	Tender No.	Particulars	Tender Amount	Fee	of Tender Amount)
1	SE/KC-I/ HR/ OS / 23-24/ T-18	Work Contract for providing Outsource Manpower-Skilled and Unskilled (Office Assistant, Electrical Assistant & Opertor) at offices of Kalyan East Division under Kalyan Circle No. I.	Rs. 4,94,05,840/-	Rs. 5000/- + 18% GST = 5900/-	Rs. 2,47,030/-
2	SE/KC-1/ HR/OS / 23-24/T-19	Work Contract for providing Outsource Manpower - Skilled and Unskilled (Office Assistant, Electrical Assistant & Opertor) at offices of Kalyan West Urban Division & allied offices under Kalyan Circle No. I.	Rs. 4,70,98,656/-	Rs. 5000/- + 18% GST = 5900/-	Rs. 2,35,495/-
3	SE/KC-1/ HR/OS / 23-24/T-20	Work Contract for providing Outsource Manpower – Skilled and Unskilled (Office Assistant, Electrical Assistant & Opertor) at offices of Dombivli Urban Division under Kalyan Circle No. I.	Rs. 4,38,03,686/-	Rs. 5000/- + 18% GST = 5900/-	Rs. 2,19,020/-

TERMS & CONDITIONS:-

- 1) Date of sale of Tender up to:- (Only on website) 2) Last date of submission of tender: - (Only on website)
- 3) Date of opening of tender: -(Technical Bid) 4) Pre-bid meeting

5) Tender without EMD will not be accepted.

The Tender documents can be downloaded from our website https://etender.mahadiscom.in from 24.01.2024. 1. The Executive Engineer(Admin.) Kalyan Circle No. I Contact Person: M.No. 8879626131 2. The Manager(HR), Kalyan Circle No. I M.No. 8879626145 The undersigned reserves right to reject any or all offers without assigning any reasons there of.

Superintending Engineer,

HO PR No. 08/2024

Kalyan Circle - I, Kalyan

24.01.2024 to 08.02.2024

08.02.2024 upto 15.00 hrs.

08.02.2024 at 16.00 hrs.

29.01.2024 at 11.00 hrs



ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल कम ओडीसी अंधेरी / कांदिवली एम्पलॉयीज स्टेट इन्शोरन्स कॉपॅरिशन (श्रम व कर्मचारी मंत्रालय, भारत सरकार)

ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल तथा ओडीसी, सेंट्रल रोड, एमआयडीसी अंधेरी (पू) मुंबई 400 093. ईमेल ms-andheri@esic.nic.in वेबसाइट www.esic.gov.in

वरिष्ठ रहिवासीच्या पदाकरिता रिक्रटमेंट - 1 व 3 वर्ष, पीटीएसएस / एफटीएसएस, पीटीएस - 1 वर्ष, एफटीएस- 1 वर्ष

कंत्राट आधारावर ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल तथा ओडीसी अंधेरी, मुंबई 93 येथील (ईएसआयसी हॉस्पिटल अंधेरी (पू)/ कांदिवली मुंबई यांच्या जागेमध्ये रेंडरिंग सर्व्हिसेस) ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल तथा ओडीसी अंधेरी, मुंबई येथे खालील निर्देशित तपशील अनुसार कंत्राट आधारावर

मेडिकल अधिकारी यांच्या विविध पदांकरिता वॉक इन इंटरव्यू आयोजित केला आहे.								
अनु. क्र.	इंटरव्यू	इंटरव्यूची अंदाजे तारीख	ठिकाण	विभाग	पदांची संख्या			
1.	ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल	वॉक इन इंटरव्यू	प्रशासकीय ब्लॉक,	ॲनास्थेशीआ	02			
	तथा ओडीसी अंधेरी, मुंबई येथे	दि. 29.01.2024 व	5 वा मजला,	ईएनटी	02			

1.	ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल	वॉक इन इंटरव्यू	प्रशासकीय ब्लॉक,	ॲनास्थेशीआ	02
	तथा ओडीसी अंधेरी, मुंबई येथे	दि. 29.01.2024 व	5 वा मजला,	ईएनटी	02
	(ईएसआयसी हॉस्पिटल अंधेरी	30.01.2024	ईएसआयसी	जनरल मेडिसीन	04
	(पू) / कांदिवली मुंबई यांच्या		मॉडेल हॉस्पिटल,	रेडिओ-डायग्नोसीस	04
	जागेमध्ये रेंडरिंग सर्व्हिसेस)		रिक्रुटमेंट शाखा,	(रेडिओलॉजी)	
			ईएसआयसी	ऑर्थोपेडिक्स	02
			हॉस्पिटल	जनरल सर्जरी	02
			कांदिवली	पेडियाट्रिक्स व एनआयसीयू	03
			आवारात, आकुर्ली	डर्मेटोलॉजी	01
			रोड, ठाकूर हाऊस	पाथोलॉजी	01
			जवळ, कांदिवली	मेडिकल ओनकोलॉजी	01
			पूर्व मुंबई 400	(पीटीएसएस/एफटीएसएस)	
			101.	पलमोनरी मेडिसीन (पीटीएस/	01
				एफटीएस)	
				ॲनास्थेशिया (पीटीएस/	01
				एफटीएस)	
				रेडिओ-डायग्नोसिस	02
				(रेडिओलॉजी) पीटीएस/	
				एफटीएस	
				जनरल मेडिसीन (एफटीएस)	02
				पेडियाट्रिक्स व एनआयसीयू	02
				(एफटीएस)	
				जनरल सर्जरी (एफटीएस)	01
				एकूण	31

सर्व्हिस वरिष्ठ रहिवासी यांच्याद्वारे कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारी विभाग क्र. एमईडी/1013/ अॅडमीन क्र. 101/13/ईडीयू-2 दि. 31.01.2014 अंतर्गत विचारात घेतली जाईल. इच्छुक उमेद्वारांनी पदांच्या, पात्रता अर्हता व इंटरव्यू अनुसूचीच्या तपशिलाकरिता वेबसाइट www.esic.gov.in पाहावी.

वैद्यकीय अधीक्षक